



June 14, 2022

The General Manager
Corporate Relations Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai 400 001
Scrip Code: 500770

The Manager, Listing Department
National Stock Exchange of India Ltd
Exchange Plaza, 5th Floor, Plot No.
G Block, Bandra-Kurla Complex
Bandra (E)
Mumbai 400 051
Symbol: TATACHEM

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement-Disclosure under Regulation 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations')

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A and Regulation 44 of the SEBI Listing Regulations and in compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, the Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India, please find enclosed copies of the following newspaper advertisements published on June 14, 2022 for giving Notice of the 83rd Annual General Meeting of the Company to be held on **Wednesday, July 6, 2022 at 3.00 p.m. (IST)** through Video Conferencing / Other Audio Visual Means, containing remote e-Voting details:

Sr. No.	Name of Newspaper(s)	Edition(s)
1.	Business Standard (English)	All
2.	Free Press Journal (English)	Mumbai
3.	Navshakti (Marathi)	Mumbai

The above information is also available on the website of the Company at www.tatachemicals.com. This is for your information and records.

Yours faithfully,

For Tata Chemicals Limited

**Rajiv Chandan
General Counsel & Company Secretary**

Encl.: as above

TATA CHEMICALS LIMITED

Bombay House 24 Homi Mody Street Fort Mumbai 400 001
Tel 91 22 6665 8282 Fax 91 22 6665 8143/44 www.tatachemicals.com
CIN : L24239MH1939PLC002893

MAHARASHTRA JEEVAN PRADHIKARAN

(Extension of Submission Date) Corrigandum No.01

e-Tender Notice No. 01 for year 2022-23 for the notice of Kelve-Mahim and 18 Villages Regional Rural Water Supply Scheme Ta. Palghar, District. Palghar in the State of Maharashtra.

The bid Submission time limit for above e-Tender is extended from date. 13/06/2022. Detailed tender programme date and other details are available on www.mahatender.gov.in web portal from date. 10/06/2022.

All relevant date will as on per the tender published in web for www.mahatender.gov.in

Sd/- (R. D. Dhadwad) Executive Engineer (Incharge) M.J.P.W.M. Division,, Palghar DGIPR-2022-23/1269

PUBLIC NOTICE

The General public hereby inform that my client is intending to purchase one powerloom gala bearing Grampanchayat H. No. 1447/A-9 along with land bearing (old survey no. 134/0 and 137/0). New survey no. 57/58/Lay Out Plot, area admeasuring 2500 Sq.Ft. i.e. 232.24 Sq. Mtrs., situated at village-Gholgaon (Sonalde), Dist. Bhiwandi, Dist. Thane, hereinafter referred to as "the said Property" from its owner Mr. Kirtirkumar Otmalji Jain.

If anybody is having any objection, claim, interest, dispute for the above intended sale transaction, he/she/they may contact the undersigned with the documentary proof substantiating his/her/their objections/claims/details of disputes within fourteen (14) days from the date of this publication, failing which, my client will proceed to complete the sale transaction with the above owner as if there are no third party claims/objections/disputes in respect of the said property and thereafter no claims/objections/disputes will be entertained.

Sd/- Adv. Prashant J. Jadhav Office Add :- House No. 472/104, First Floor, Shree Kanhaiyalal Residency, Kap-Kaneri, Bhiwandi, Dist-Thane. Time :- 10.00 AM to 7.00 PM

BHARAT CO-OPERATIVE BANK (MUMBAI) LTD. (MULTI-STATE SCHEDULED BANK) Central Office : "Marutagir", Plot No. 13/9A, Sonawala Road, Goregaon (East), Mumbai-400063. Tel. : 61890868 / 69490134 / 61890083.

CORRIDGENDUM (to Possession Notice dated 25.04.2022 pertaining to Mr. Miness Avinash Kardekar) With reference to the possession notice published in The Free Press Journal (English Daily) Page No.6 and Navshakti (Marathi Daily) Page No.16 issue dated 26.04.2022, in serial no. 6 please read description of property as "Flat No.703, admeasuring 49.75 sq. mtrs. equivalent to 540.29 sq. ft. carpet area in addition to enclosed balcony area of 4.45 sq. mtrs. equivalent to 48.33 sq. ft. i.e. total 589 sq. ft. carpet area on the 7th Floor of wing B in Sentosa Park of "Ekta Parkville" constructed on the land bearing Survey No.93(177), Hissa No. 1, 2, Survey No.90(183), Hissa No.7/2, 7/5, 7/7, 7/6, 7/3, 7/1, 7/4, 5, 4, 6, Survey No.96(178), Hissa No.3A, 7A, 7B, Survey No.91(176), Hissa No.1/2(pt), 1/1, 2, Survey No.89(184), Hissa No.1, Survey No.94(182), Hissa No.9, 14, 17, 18, 19, 13, 6, 10, 12, 15, 20, 22, 16, 21, 1, 7, 5, 11, 23, 8, Survey No.88(185), Hissa No.1, situated at Village-Dongre, Virar (west) Palghar District - 401303, owned by Mr.Miness Avinash Kardekar and Mr.Avinash Mahadev Kardekar and bounded by:East: Lincon Park B wing, West: Garden/ K wing,North: G wing,South: Garden" instead of "Flat No.504 on the 5th Floor, in 1 wing, admeasuring 67.57 sq.mtrs Built up area in Building No.1 known as "Kailash Tower" in Sector V, Achole, Vasai Link Road, Nallasopara (East) in the Township known as "Yashwanth Viva Township" constructed on land bearing Survey No. 49(Old SurveyNo.420), Survey No.50 (Old Survey No.419), Survey No.51 (Old Survey No. 418) Survey No.52 (Old Survey No.415) Survey No.53(Old Survey No. 396) Survey No.54(Old Survey No.416) Survey No.55(Old Survey No. 417) Survey No.56(Old Survey No.421) being and situated at Village: Achole, Taluka: Vasai, District : Palghar-401 209 owned by Mr. Suresh Ramdular Yadav and Mr.Ramsevak Lalji Yadav Other contents of the Possession Notice dated 25.04.2022 shall remain unchanged. Date: 13.06.2022 Sd/- Place: Mumbai Authorised Officer

PUBLIC NOTICE

Our Clients are intending to purchase the Flat No.601 on 6th Floor, admeasuring about 1350 sq.ft. Carpet Area from the Developers Mr. Dhruva Mahendra Rathod, in the SHRISHRI Building situated at 14th Road, Khar (West), Mumbai-400 052, constructed on all that piece or parcel of land bearing Plot No.358/A of Town Planning Scheme VII having C.T.S. No.E-370.

Any person/institution having any claim or charge over the aforementioned property shall lodge their claim or objection, if any, together with documentary proof thereof to the undersigned with 14 days from the date of this Notice, failing which it would be deemed that there is no claim, charge or encumbrance whatsoever on the above mentioned property and further our Clients can proceed to purchase the above mentioned property and any subsequent claim or objections shall be deemed to have been waived. Dated 14th day of June, 2022

Rakesh G. Jain Advocate High Court 2/20, Kesar Building, 201/211, Princess Street, Mumbai-400 002.

DNS BANK डेबिबिली नागरी सहकारी बँक लि. (सहकारी-रेस्ट्रिक्ट शेअरहुल्ड बँक) CENTRAL OFFICE - MADHUKUNJ, PLOT No. P-52, M.I.D.C. PHASE-II, KALYAN SHIL ROAD, SONARPADA, DOMBIVLI (EAST) - 421204. PUBLIC NOTICE

The following Borrowers who have availed loans by pledge of gold ornaments from our Bank are hereby notified that they are called upon to pay forthwith the outstanding loan dues as shown below against their names. If they failed to pay the said loan dues, then the bank will sale the pledged gold ornaments in public auction on the addresses mentioned below.

Table with 5 columns: Sr. No., Name of Borrowers, Account No., Balance as on 31/05/2022 (In Rs), Auction Date and Time. Lists borrowers like Mr. Vishal Ashok Khaire, Mr. Rupesh Ravikant Vichare, etc.

TATA CHEMICALS LIMITED Corporate Identity Number: L24239MH1939PLC02899 Registered Office: Bombay House, 24 Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001 Tel. No.:- +91 22 6665 8282 Email: investors@tatachemicals.com Website: www.tatachemicals.com

NOTICE OF THE 83RD ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING Annual General Meeting:

NOTICE is hereby given that the Eighty-Third (83rd) Annual General Meeting ("AGM" or "Meeting") of the Members of Tata Chemicals Limited ("the Company") will be held on Wednesday, July 6, 2022 at 3.00 p.m. (IST) through Video Conference / Other Audio Visual Means ONLY, to transact the business as set out in the Notice of the AGM. In accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 14, 2021 and May 5, 2022 (collectively referred to as "MCA Circulars") and Circulars dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), the Company has sent Notice of the 83rd AGM along with a weblink to access the Integrated Annual Report 2021-22 on Saturday, June 11, 2022, through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company / Registrar & Transfer Agent / Depository Participants ("DPs").

The Integrated Annual Report 2021-22 of the Company along with Notice and the Explanatory Statement of the 83rd AGM is available on the website of the Company at https://www.tatachemicals.com/iar2022 and on the websites of the Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com. A copy of the same is also available on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

Remote e-Voting: In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, the Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with the MCA Circulars, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before / during the AGM in respect of the business to be transacted as mentioned in the Notice of the 83rd AGM and for this purpose, the Company has appointed NSDL for facilitating voting through electronic means.

The detailed instructions for remote e-Voting are given in the Notes to the Notice of the 83rd AGM. Members are requested to note the following:

- a. The remote e-Voting facility would be available during the following period: Commencement of remote e-Voting Saturday, July 2, 2022 (9.00 a.m. IST) Conclusion of remote e-Voting Tuesday, July 5, 2022 (5.00 p.m. IST) The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time.
- b. The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Wednesday, June 29, 2022 ("cut-off date"). The facility of remote e-Voting shall also be made available during the Meeting and shall be disabled 15 minutes after the conclusion of the Meeting. Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting. Once the vote on a resolution is cast by the Member, the same shall not be allowed to be changed subsequently. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before / during the AGM. Members who have cast their vote by remote e-Voting prior to the Meeting may attend the Meeting electronically but shall not be entitled to vote again on such resolution(s).
- c. A non-individual shareholder or shareholder holding securities in physical mode and who becomes a Member of the Company after the despatch of the Notice and holds shares as on the cut-off date, may obtain the User ID and password for remote e-Voting by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if the Member is already registered with NSDL for remote e-Voting, then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote.
- d. Individual shareholders holding securities in electronic mode and who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after despatch of the Notice and holds shares as on the cut-off date may follow the login process mentioned at point (20B) of the Notes to the Notice of the AGM.
- e. Members can also login by using the existing login credentials of the demat account held through DPs registered with NSDL or Central Depository Services (India) Limited ("CDSL") for remote e-Voting facility.

Mr. P. N. Parikh and failing him, Ms. Jigyasa Ved and failing her, Mr. Mitesh Dhabliwala of M/s. Parikh & Associates, Practicing Company Secretaries has been appointed as the Scrutiniser to scrutinise the remote e-Voting process before / during the AGM in a fair and transparent manner.

In case of any queries/grievances pertaining to remote e-Voting (before / during the AGM), you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-Voting user manual for shareholders available in the "Downloads" section of www.evoting.nsdl.com or call NSDL on the toll-free number: 1800 1020 990/1800 224 430 or send a request at evoting@nsdl.co.in or contact Mr. Amit Vishal, Assistant Vice President, NSDL or Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL at the designated email IDs: amivt@nsdl.co.in or pallavi.v@nsdl.co.in.

Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for any technical issues related to login through Depository i.e. NSDL and CDSL: Login type: Helpdesk details Securities with NSDL: Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no: 1800 1020 990 or 1800 224 430 Securities with CDSL: Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cslindia.com or contact at 022-2305 8738 or 022-2305 8542/43 For Tata Chemicals Limited Sd/- Rajiv Chandan General Counsel & Company Secretary

इंडियन बैंक Indian Bank ALLAHABAD Borivali West Branch : Natasha Manor, A-wing, Chandavarkar Road, Borivali West, Mumbai-400 092, Maharashtra

DEMAND NOTICE ANNEXURE 1 Notice under Sec. 13 (2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 Place: Borivali West, Mumbai Date: 08.06.2022

1. M/s. Mumbai Mattress & Co. (Borrower) Prop.: Mr. Fenil Pankaj Bhimani *Shop No. 42-1/1, New Pant Nagar, Vallabh Society, 90ft. Road, Near Sunil Bar, Ghatkopar East, Mumbai-400 075 *Gala No. G101/102, 1st floor, GPH No. 1702/G102, Val Village, Mahavir Complex, Anjurphata, Dapoda Road, Taluka : Bhiwandi, Thane Dist. 421 302. Mob. No. 76660 27677 2. Mr. Fenil Bhimani, (Proprietor & Mortgagee) Prop.: M/s. Mumbai Mattress & Co. 3. Mrs Mita Pankaj Bhimani (Guarantor) *Both are R/o. :- No. 1/382, DM Jain Building, Shankar Mattham Road, Matunga, Mumbai-400 019, Mob. No. 76660 27677. Sir / Madam, SUB: Your Open Cash Credit A/c. No. 6428401702, WCTL Loan A/c. No. 7005510529, FITL A/c. No. 7006396663 & IND Covid GECLS Loan A/c. No: 7092566342 with Indian Bank, Borivali West branch-Reg.

Table with 3 columns: S. No., Nature of Facility, Limit (₹ in Rs.). Lists facilities like Open Cash Credit, Working Capital Term Loan (WCTL), Funded Interest Term Loan (FITL), Ind. Covid GECLS Loan.

The first of you have executed the following documents for the said facility:

Table with 2 columns: Nature of Facility, Nature of Documents. Lists documents like Demand promissory note dated 27.03.2021, Letter of Continuity dated 27.03.2021, Agreement of hypothecation of movables dated 28.04.2016, etc.

The 2nd & 3rd of you have executed the following documents for the said facility:

Table with 2 columns: Nature of Facility, Nature of Documents. Lists documents like Letter from Party to Bank confirming creation of Equitable Mortgage dated 30.04.2016, Letter from Party to Bank confirming extension of WCTL & FITL, etc.

The 2nd & 3rd of you have executed the following documents for the said facility:

Table with 2 columns: Nature of Facility, Nature of Documents. Lists documents like Agreement of Guarantee dated 27.03.2021, Agreement of Guarantee dated 27.03.2021, etc.

The repayment of the said loans are secured by mortgage of property as given in the schedule hereunder situated at :- Mortgagee assets:- All that the piece and parcel of Gala Nos. 101 & 102 on 1st Floor, G. P. H. No. 1702/G-101 & 102, in building known as "Mahavir Complex", situated at Survey No. 8, Hissa No. 3-P, Survey No. 89, Hissa No. 8, 16 of Village Val, Near Val Pada, Anjurphata, Dapoda Road, Bhiwandi, Thane Dist. standing in the name of Mr. Fenil Pankaj Bhimani.

Despite repeated requests calling upon you to pay the amounts together with interest; all of you and each of you who are jointly and severally liable have failed and committed default in repaying the amount due. The loan account has been classified as Non Performing Asset since 31.03.2022 as per MOC by Statutory Auditors in accordance with directions/guidelines relating to asset classifications issued by Reserve Bank of India.

The total outstanding dues payable by you as on 08.06.2022 amounts to ₹ 66,84,204/- (Rs. Sixty Six Lakhs Eighty Four Thousand Two Hundred & Four Only) and the said amount carries further interest and at the agreed rate from 09.06.2022 till date of repayment along with other legal charges & cost etc.

The term "secured assets" under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 means any person who has been granted financial assistance by Bank or who has given any guarantee or created any mortgage / created charge as security for the said financial assistance granted by the Bank.

Therefore, all of you and each of you are hereby called upon to pay the total amount due as on 08.06.2022 viz. ₹ 66,84,204/- (Rs. Sixty Six Lakhs Eighty Four Thousand Two Hundred & Four Only) together with interest from this date till date of payment within 60 days from the date of this notice issued under Sec. 13 (2) failing which Bank will be constrained to exercise its rights of enforcement of security interest without any further reference to you under the said Act. If you fail to discharge your liabilities in full within 60 days from the date of this notice, Bank shall be exercising its enforcement rights under Sec 13 (4) of the Act as against the secured assets given under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002.

Please note that as per the provisions of Sec. 13 (13) of the Act no transfer of the secured assets (given in the schedule hereunder) by way of sale, lease or otherwise, shall be made after the date of this notice without the prior written consent of the bank.

Needless to mention that this Notice is addressed to you without prejudice to any other remedy available to the Bank. Please note that this notice is issued without prejudice to Bank's right to proceed under the DRT Act.

Please note that the Bank reserves its right to call upon you to repay the liabilities that may arise under the outstanding bills discounted, Bank guarantees and letters of credit issued and established on your behalf as well as other contingent liabilities. We draw attention to the provisions of Section 13(8) of the SARFAESI Act and the Rules framed there under which deals with your rights of redemption over the securities"

The Undersigned is a duly Authorised Officer of the Bank to issue this Notice and exercise powers under Section 13 aforesaid.

SCHEDULE: The specific details of the assets in which security interest is created are enumerated hereunder:- Mortgagee Assets:- All that the piece and parcel of Gala Nos. 101 & 102 on 1st Floor, G. P. H. No. 1702/G-101 & 102, in building known as "Mahavir Complex", situated at Survey No. 8, Hissa No. 3-P, Survey No. 89, Hissa No. 8, 16 of Village Val, Near Val Pada, Anjurphata, Dapoda Road, Bhiwandi, Thane Dist. standing in the name of Mr. Fenil Pankaj Bhimani and bounded by :- * North : Road / Godown No. J ; * South : Godown No. C ; * East : Road ; * West : Godown No. S. Hypothecated Assets:- All the stock stored at :- 1. Shop No. 42-1/1, New Pant Nagar, Vallabh Society, 90ft. Road, Near Sunil Bar, Ghatkopar (East), Mumbai-400 075. 2. Gala No. G101/102, 1st floor, GPH No. 1702/G101 & 102, Anjurphata, Dapoda Road, Val Village, Mahavir Complex, Taluka bhiwandi, Thane Dist. 421 302.

Sd/- Chief Manager & Authorised Officer For Indian Bank, Borivali West Branch Place : Borivali West, Mumbai

SEJAL GLASS LIMITED CIN: L26100MH1998PLC117437 Regd. Off.: 3rd Floor, 173/174, Sejal Encasa, Opp. Bata Showroom, S.V. Road, Kandivali (West), Mumbai 400067. Website: www.sejalglass.co.in Tel: 022 28665100

NOTICE is hereby given that the 24th Annual General Meeting (AGM) of the Members of Sejal Glass Limited (the Company) will be held on Thursday, June 30, 2022 at 10.30 A.M. (IST) at Ground Floor, Sejal Encasa, S V Road, Kandivali (West), Mumbai 400067 as set out in the Notice convening AGM.

In line with SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, Notice calling AGM, inter alia, including e-Voting details, will be sent only by electronic mode to those Members whose email address are registered with the Company or the Depository Participant(s) or Registrar and Share Transfer Agent. The Shareholders holding shares in dematerialized form are requested to furnish their email addresses and mobile number with their respective Depositories through their Depository Participants. The Shareholders holding shares in physical form are requested to furnish their email addresses and mobile number with Company's Registrar and Share Transfer Agent; M/s. Link Intime India Private Limited at rnt.helpdesk@linkintime.co.in. Members may note that the Annual Report containing Notice of AGM will be uploaded at website of the Company www.sejalglass.co.in. Notice can also be accessed from the website of Stock Exchanges i.e. www.bseindia.com (BSE Limited) and www.nseindia.com (NSE Limited) and on website of NSDL (Agency providing remote e-Voting facility) i.e. www.evoting.nsdl.com.

The Company will provide remote e-Voting facility to all the Members to cast their votes on all Resolutions set out in the Notice of the AGM. For the purpose of e-Voting the Company has entered into an agreement with NSDL for facilitating voting through electronic means. Manner for voting remotely for shareholders of the Company will be provided in Notice of AGM.

In case of queries with respect to remote e-voting you can address at evoting@nsdl.co.in, ashwin@sejalglass.co.in and compliance@sejalglass.co.in.

For Sejal Glass Limited Sd/- Ashwin S. Shetty V.P. Operations & Company Secretary Place: Mumbai Date: June 08, 2022

Form No.3 [See Regulation-15 (1)(a)]/16(3) DEBTS RECOVERY TRIBUNAL PUNE Unit no 307 to 310 3rd floor, kakade Buz Icon Building, Shivaji Nagar , Pune - 411005

CASE NO.: OA/422/2017 Summons under sub-section (4) of section 19 of the Act, read with sub-rule (2A) of rule 5 of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993. Exh. No. 2488

MARS FINEST SERVICES To, 1) Mr. Bharat Rajanikant Shah, R/AT: Flat No.102, Govind Elite, Final Plot No. 535/1, Near Rashi Gathi, Panvel Raigadh, Maharashtra-410206 2) Mr. Sujit Subhash Dekar:- R/ AT: 51/A, Near Post Office Vadgaon Bk, Taluka : Haveli, Pune, Maharashtra-411041 3) Mr. Pravin Mukund Kamble, R/AT: B-103, Ratnprabha Chs Ltd, Plot No. B/32, Section 3,Kharghar Navi Mumbai, Maharashtra-410210 4) Mr. Bhushan Bharat Chavan, R/AT : Flat No. 208, Atmaram Sadan, Plot No. E/63, Sec. 3, Belpada, Kharghar Navi Mumbai, Maharashtra -410210 5) Mrs. Harsha Rajanikant Shah -R/AT: Flat No.102, Govind Elite, Final Plot No. 535/1,near Reshi Gathi, Panvel Raigadh, Maharashtra-410206

SUMMONS WHEREAS, OA/422/2017 was listed before Hon'ble Presiding Officer/ Registrar on 05/05/2022 WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/ notice on the said Application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs. 6035607/- (application along with copies of documents etc. annexed).

In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants are directed as under: (i) to show cause within thirty days of the service of summons as to why relief prayed for should not be granted; (ii) to disclose particulars of properties or assets other than properties and assets specified by the applicant under serial number 3A of the original application; (iii) you are restrained from dealing with or disposing of secured assets or such other assets and properties disclosed under serial number 3A of the original application, pending hearing and disposal of the application for attachment of properties; (iv) you shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and/or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original application without the prior approval of the Tribunal; (v) you shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financial institutions holding security interest over those assets.

You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before Registrar on 14/06/2022 at 10:30A.M, failing which the application shall be heard and decided in your absence. Given under my hand and the seal of this Tribunal on this date:17/05/2022.

Sd/- Registrar Note:-Strike out whichever is not applicable. Debts Recovery Tribunal, Pune

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the public at large that our clients have agreed to purchase and acquire from ANIL M. DHURVU [said Owner] his right, title and interest in Office Premises No. 15 admeasuring 290 sq.ft carpet area on 2nd floor [allotted in lieu of Old Office Premises No.3] (said Office Premises) in the building known as Parekh Vora Chambers (said Building) of Parekh Vora Chamber Premises Co-operative Society Ltd., (said Society) situated, lying and being at 66, Nagindas Master Road, Fort, Mumbai - 400 023, together with (5five) fully paid-up shares of Rs.50/- (Rupees Fifty Only) each, bearing Distinctive Nos.31 to 35 (both inclusive) (Rupees Fifty Only) each, bearing Distinctive Nos.61 dated 19th May, 1975standing in the joint name of said Owner and his father Manilal M. Dhruv [Manilal] issued in lieu of Original Share Certificate No.6] (said Shares) together with (5five) separate Certificates of Sinking Fund bearing Nos. 19, 47, 75, 103 & 131 all dated 10th May 1998 [said Sinking Fund Certificate).

The said Owner has represented the following: (a) That the said Office, the said Shares were jointly purchased by the said Owner and his late father Manilal. Manilal expired on 8th August, 1989andhis wife namely Lalitaben Manilal Dhruv expired on 17th May, 1990. Thus in view of demise of his parents the said Owner being the only son and legal representative became absolute owner of the said Office Premises, said Shares and the Sinking Fund Certificates.

(b) That the following original title documents in respect of the said Office Premises and the said Shares are not available with him as same was not handed over to him by his predecessor in-title namely, Robert Desa (1) Articles of Agreement dated 28th March, 1972 executed by and between (1) Fizza Ibrahim Lakadawala and (2) Nanini Tulidas Vora (therein referred to as Sellers) and Regal Publicity through its sole proprietor Robert Desa (therein referred to as Buyers)and (ii) Agreement for Permanent Alternate Accommodation [collectively referred to as "the said Documents"].

Any person having any claim against, in to or upon the said Office Premises, said Shares and the said Sinking Fund Certificate and/or any part thereof and/or claiming through Manilal M. Dhruvand/or Lalitaben Manilal Dhruvby way of sale, exchange, inheritance, family arrangement, gift, inheritance, agreement, contract, mortgage (equitable or otherwise), maintenance, bequest, possessory rights, right of residence, lease, tenancy rights, leave & license, easement, lien, charge, pledge, trust, lis-pendense, pledge, guarantee, loans, advances, injunction or any attachment before or in execution of, any decree, order passed by any Court of Law, Tribunal, Revenue or Statutory Authority or arbitration award, or on the basis of the said Documents or otherwise howsoever is hereby required to notify the same in writing along with supporting documentary evidence to the undersigned at their office at Swagatam, 4th Floor, Plot No.141, S.V. Road, Opp. Khar Police Station, Khar (W), Mumbai-400 052, within 14 days from the date of publication of this notice, failing which the claims and/or objections, if any, shall be considered as waived and/or abandoned and our client shall complete the transaction without reference to such claims and/or objections.

Dated this 13th day of June, 2022. For Divya Shah Associates, Partner

SYMBOLIC POSSESSION NOTICE

Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No. 1 Plot No.-B3, WFI IT Park, Vagle Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604

Whereas The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

Table with 5 columns: Sr. No., Name of the Borrower/ Loan Account Number, Description of Property/ Date of Symbolic Possession, Date of Demand Notice/ Amount in Demand (Rs.), Name of Branch. Lists borrowers like Happy Singh Food Express, Om Sairam Enterprises, Mr. Shikumar Dhanraj Suryavanshi, etc.

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002. Date : June 14, 2022 Place: Pune. Authorized Officer ICICI Bank Limited

निःषय आणि निर्भिड दैनिक नवशक्ति www.navshakti.co.in



TATA
Chemicals Limited
 Corporate Identity Number: L24239MH1939PLC002893
 Registered Office: Bombay House, 24 Horni Moddy Street, Fort, Mumbai - 400 001
 Tel. No.: +91 22 6665 8282
 Email: investors@tatachemicals.com Website: www.tatachemicals.com

NOTICE OF THE 83RD ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING

Annual General Meeting:
 NOTICE is hereby given that the Eighty-Third (83rd) Annual General Meeting ("AGM or Meeting") of the Members of Tata Chemicals Limited ("the Company") will be held on **Wednesday, July 6, 2022 at 3.00 p.m. (IST) through Video Conference / Other Audio Visual Means ONLY**, to transact the business as set out in the Notice of the AGM. In accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 14, 2021 and May 5, 2022 (collectively referred to as "MCA Circulars") and Circulars dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), the Company has sent Notice of the 83rd AGM along with a weblink to access the Integrated Annual Report 2021-22 on Saturday, June 11, 2022, through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company / Registrar & Transfer Agent / Depository Participants ("DPS"). The Company shall send a physical copy of the Integrated Annual Report 2021-22 to those Members who request for the same at investors@tatachemicals.com mentioning their Folio No. / DP ID and Client ID.

The Integrated Annual Report 2021-22 of the Company along with Notice and the Explanatory Statement of the 83rd AGM is available on the website of the Company at https://www.tatachemicals.com/iar2022 and on the websites of the Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com. A copy of the same is also available on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

Remote e-Voting:
 In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, the Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with the MCA Circulars, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before / during the AGM in respect of the business to be transacted as mentioned in the Notice of the 83rd AGM and for this purpose, the Company has appointed NSDL for facilitating voting through electronic means.

The detailed instructions for remote e-Voting are given in the Notes to the Notice of the 83rd AGM. Members are requested to note the following:

- The remote e-Voting facility would be available during the following period:

Commencement of remote e-Voting	Saturday, July 2, 2022 (9.00 a.m. IST)
Conclusion of remote e-Voting	Tuesday, July 5, 2022 (5.00 p.m. IST)

The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time.

- The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on **Wednesday, June 29, 2022** ("cut-off date"). The facility of remote e-Voting shall also be made available during the Meeting and shall be disabled 15 minutes after the conclusion of the Meeting. Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting. Once the vote on a resolution is cast by the Member, the same shall not be allowed to be changed subsequently. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before / during the AGM. Members who have cast their vote by remote e-Voting prior to the Meeting may attend the Meeting electronically but shall not be entitled to vote again on such resolution(s).

- A non-individual shareholder or shareholder holding securities in physical mode and who becomes a Member of the Company after the despatch of the Notice and holds shares as on the cut-off date, may obtain the User ID and password for remote e-Voting by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if the Member is already registered with NSDL for remote e-Voting, then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote.

- Individual shareholders holding securities in electronic mode and who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after despatch of the Notice and holds shares as on the cut-off date may follow the login process mentioned at point 20(B) of the Notes to the Notice of the AGM.

Members can also login by using the existing login credentials of the demat account held through DPS registered with NSDL or Central Depository Services (India) Limited ("CDSL") for remote e-Voting facility.

- A person who is not a Member as on the cut-off date should treat the Notice of the AGM for information purposes only.

Mr. P. N. Parikh and failing him, Ms. Jigyasa Ved and failing her, Mr. Mitesh Dhabliwala of M/s. Parikh & Associates, Practising Company Secretaries has been appointed as the Scrutiniser to scrutinise the remote e-Voting process before / during the AGM in a fair and transparent manner.

In case of any queries/grievances pertaining to remote e-Voting (before / during the AGM), you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-Voting user manual for shareholders available in the "Downloads" section of www.evoting.nsdl.com or call NSDL on the toll-free number: 1800 1020 990/1800 224 430 or send a request at evoting@nsdl.co.in or contact Mr. Amit Vishal, Assistant Vice President, NSDL or Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL at the designated email IDs: amitv@nsdl.co.in or pallavid@nsdl.co.in.

Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for any technical issues related to login through Depository i.e. NSDL and CDSL:

Login type	Helpdesk details
Securities with NSDL	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no: 1800 1020 990 or 1800 224 430
Securities with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdsindia.com or contact at 022-2305 8738 or 022-2305 8542/43

For Tata Chemicals Limited
 Sd/-
Rajiv Chandan
 General Counsel & Company Secretary

Place: Mumbai
Date: June 13, 2022



THE INDIAN HUME PIPE COMPANY LIMITED
 CIN : L51500MH1926PLC001255
 Regd. Office: Construction House, 5,
 Walchand Hirachand Road, Ballard Estate, Mumbai 400 001
 Tel: +91-22-22618091, +91-22-40748181, Fax: +91-22-22656863
 E-mail: info@indianhumepipe.com, Website : www.indianhumepipe.com

NOTICE TO THE SHAREHOLDERS OF THE INDIAN HUME PIPE COMPANY LIMITED OF 96th ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 96th Annual General Meeting ("AGM") of The Indian Hume Pipe Company Limited ("the Company") will be held on **Thursday, 28th July, 2022 at 2.30 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM")** to transact the business, set out in the Notice of AGM which is being circulated for convening the AGM.

In view of the continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its General circular No. 14/2020 dated April 8, 2020, General circular No. 17/2020 dated April 13, 2020, General circular No. 20/2020 dated May 5, 2020, General Circular No. 02/2021 dated January 13, 2021, General Circular No. 19/2021 dated 8th December, 2021, General Circular No. 21/2021 dated 14th December, 2021 and General Circular No. 2/2022 dated 5th May, 2022 issued by Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD/1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 issued by the Securities Exchange Board of India ("SEBI Circulars") permitted the Company to hold AGM through VC/OAVM without the physical presence of the Members at a common venue. In compliance with these MCA circulars and the relevant provision of the Companies Act 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 and SEBI circulars, the **96th AGM of the Members of the Company will be held on Thursday, 28th July, 2022, at 2.30 p.m. (IST) through VC/OAVM facility provided by National Securities Depository Limited ("NSDL")** to transact the businesses as set out in the Notice convening the AGM, which will be circulated in due course of time.

In compliance with the Act, the Rules made thereunder and the above circulars, the Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2021-22 will be sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories. **As per MCA circulars and SEBI circulars, no physical copies of the 96th AGM Notice and Annual Report for the Financial Year 2021-22 will be sent to any shareholder, except to those shareholders who have requested for the physical copy of the Annual Report 2021-22.**

Members may note that the Notice of the AGM and Annual Report for 2021-22 will also be available on the Company's website www.indianhumepipe.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Ltd. and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and the website of NSDL https://www.evoting.nsdl.com. Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only.

The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Company is providing remote e-voting facility (remote e-voting) to all its members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM (e-voting). Detailed procedure for remote e-voting/ e-voting is provided in the Notice of the AGM.

If your email ID is already registered with the Company/Depository, login details for e-voting are being sent to your registered email address.

The Company has fixed Thursday, 21st July, 2022 as the "cut-off date" for determining entitlement of members to cast their vote.

In case you have not registered your email address with the Company / Depository and or not updated your Bank Account Mandate for receipt of dividend, please follow below instructions to do so:

- Register your email-id for obtaining Annual Report and Login details for e-voting.
- Receiving dividend(s) directly in your Bank Account through Electronic Clearing Service (ECS) or any other means.

Physical Holding	Please send a request to the Registrar and Transfer Agent of the Company, M/s Link Intime India Private Limited stating your Folio No., Name of Shareholders(s), scanned copy of the share certificate (front and back), and PAN (Self-attested scanned copy of PAN Card, Aadhar (Self attested scanned copy of Aadhar card) for registering email address. Following additional details need to be provided for updating bank account details :- a) Name of the Bank and address of the Branch in which you wish to receive the dividend, b) The Bank Account type (Savings/Current), c) Bank account number allotted by your Bank after implementation of the core banking solutions, d) 9-digit MICR code number, e) 11-digit IFSC code and f) A scanned copy of the cancelled cheque bearing the name of the first shareholder
Demat Holding	Please contact your Depository Participant (DP) and register your email address and bank account details in your demat account, as per the process advised by your DP.

Pursuant to Finance Act 2020, the dividend income will be taxable in the hands of shareholders w.e.f. April 1 2020 and the Company is required to deduct Tax at Source from dividend paid to Shareholders at the prescribed rates.

For the prescribed rates for various categories, the shareholders are requested to refer to the Finance Act, 2020 and amendments thereof. The shareholders are requested to update their PAN with the Company/RTA (in case of shares held in physical mode) and depositories (in case of shares held in demat mode). A resident individual shareholder with the PAN and who is not liable to pay income tax can submit a yearly declaration in Form No. 15G/15H to avail the benefit of non-deduction of tax at source by email to ihpltaxexemption@linkintime.co.in on or before **15th July, 2022**. Shareholders are requested to note that in case their PAN is not registered, the tax will be deducted at a higher rate of 20%.

Non-resident shareholders can avail beneficial rates under tax treaty between India and their country of residence, subject to providing necessary documents i.e. non permanent establishment and beneficial ownership declaration. Tax residency certificate, Form 10F, any other documents which may be required to avail the tax treaty benefits by forwarding the above documents by email to ihpltaxexemption@linkintime.co.in. **The aforesaid declaration and documents need to be submitted by the shareholders on or before 15th July, 2022.**

In case of non-availability or non update of bank details of the Members, the Company shall dispatch dividend warrant(s)/demand draft(s) to such Members at their address registered with the Company/RTA, subject to availability of services of Postal Authorities services and other entities, due to Covid-19 Pandemic.

By order of the Board
 The Indian Hume Pipe Company Ltd.
 Sd/-
 S. M. Mandke
 Company Secretary

Place: Mumbai
Date: 13th June 2022

PUBLIC NOTICE
ADVERTISEMENT DETAILING PETITION

A Consumer Complaint has been filed by Bharmaputra Biochem Private Limited before the National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi bearing Consumer Complaint No.2485 of 2018 against New India Assurance Company and Flourish Insurance Surveyors & Loss Assessors Private Limited. The Learned NCDRC vide order dated 12.11.2018 issued notice to the New India Assurance Company and Flourish Insurance Surveyors & Loss Assessors Private Limited.

New India Assurance Company has entered appearance before the Learned NCDRC, New Delhi. However, no appearance has been entered by Flourish Insurance Surveyors & Loss Assessors Private Limited. Subsequently, the Hon'ble Supreme Court of India vide order dated 21.02.2022 passed in Civil Appeal No. 6943 of 2021 granted liberty to serve the notice to Flourish Insurance Surveyors & Loss Assessors Private Limited through the publication in newspaper.

In light of the directions passed by the Hon'ble Supreme Court of India and permission granted by Learned NCDRC, the concerned officers/agents/directors/employees/promoters of Flourish Insurance Surveyors & Loss Assessors Private Limited are hereby notified to appear and enter appearance before the Learned NCDRC in Consumer Complaint No. 2485 of 2018 on 12.07.2022.



Gujarat State Petronet Limited
 Corporate Identity Number : L40200GJ1998SGC035188
 Regd Office: GSPC Bhavan, Sector-11, Gandhinagar-382010
 Tel.: +91-79-23268500/700 Fax: +91-79-23238506 Website: www.gspcgroup.com

NOTICE INVITING TENDER

Gujarat State Petronet Limited (GSPL) is laying a gas grid, to facilitate gas transmission from supply points to demand centers. GSPL invites bids from competent agencies for following requirements vide "single stage, three-part" bidding process:


Tender-1:	Appointment of agency for Construction Supervision & Project Management services for Chhara LNG Connectivity Project
Tender-2:	Construction of office building at Paguthan terminal of Bharuch base of GSPL
Tender-3:	Housekeeping services for GSPL Bhavan
Tender-4:	Rate Contract for Maintenance & Restoration of Optical Fibre Cable (OFC) for GSPL Gas Grid

Interested bidders can view/download details, viz., Bid Qualification Criteria (BQC) and Tender Documents from <https://gspl.nprocure.com>. Details can also be viewed on GSPL Website (<http://www.gspcgroup.com/GSPL>). Bidders can submit their bid through <https://gspl.nprocure.com> and all future announcement related to this tender shall be published on <https://gspl.nprocure.com> only.

For following tender, details shall be available on GSPL Website (<http://www.gspcgroup.com/GSPL>) only. Bidder to refer Tender Document for mode of bid submission.

Tender-5:	Empanelment of Engineering Consultancy/Architect Services for Civil Building / Repairing and Associated works
------------------	--

Date of tender upload on both websites: **14-06-2022 @ 15.00 hrs. IST**
 GSPL reserves the right to cancel and/or alter bidding process at any stage without assigning any reason. GSPL also reserves the right to reject any or all of the bids received at its discretion, without assigning any reasons whatsoever.



5paisa CAPITAL LIMITED
 CIN: L67190MH2007PLC289249
 Regd. Office : IIFL Finance, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23, MIDC, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400604
 Tel: +91 22 4103 5000 • Fax: +91 22 2580 6654
 E-mail: csteam@5paisa.com • Website: www.5paisa.com

ANNUAL GENERAL MEETING NOTICE

NOTICE is hereby given that the Fifteenth Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Monday, July 11, 2022 at 11.00 a.m. IST through Video Conference ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of the AGM which will be circulated for convening the AGM.

Notice is also hereby given, pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 (the "Act") read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, July 05, 2022 to Monday, July 11, 2022 (both days inclusive) for the purpose of ensuring AGM.

In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) has, vide its circular dated May 5, 2020 read with circulars dated April 8, 2020, April 13, 2020, December 31, 2020 and May 05, 2022 (collectively referred to as "MCA Circulars") and Securities and Exchange Board of India ("SEBI") vide circular dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022 (collectively referred to as "SEBI Circulars") permitted holding of AGM through VC / OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with aforesaid Circulars/Listing Regulation/Act, the AGM of the Company will be held through VC / OAVM.

The Notice of the AGM along with the Annual Report 2021-22 will be sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories in accordance with the aforesaid MCA / SEBI Circulars. Members may note that the Notice of the AGM and Annual Report 2021-22 will also be available on the Company's website www.5paisa.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. Members can attend and participate in the AGM through the VC / OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting / e-voting is provided in the Notice of the AGM.

If Member's email ID is already registered with the Company/Depository, login details for e-voting are provided in the Notice of the AGM of the Company and it is being sent on your registered email address.

The link for updating email address, bank details and mobile number electronically on temporary basis is available at weblink https://web.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html and for further details on update of email address, bank details and mobile number, you may refer the Notice of the AGM which shall be available on the Company's website www.5paisa.com and websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

Place: Mumbai
Date: June 14, 2022
For 5paisa Capital Limited
 Sd/-
Namita Godbole
 Company Secretary



RUSHIL DECOR LIMITED
 Registered Office : S. No. 125, Near Kalyanpura Patia, Gandhinagar Mansa Road, Tal. Kaloi, Village Itla, Gandhinagar - 382 845, Gujarat, India.
 Tel: +91 98 2543 8039. Corporate Office (Address where books of account and papers are maintained): Rushil House, Near Neelkanth Green Bungalow, Off. Sindhu Bhavan Road, Shilaj, Ahmedabad-380 058, Gujarat, India. Tel: +91 79 6140 0400 Contact Person : Hasmukh Kanubhai Modi, Company Secretary and Compliance Officer, E-mail : ipo@rushil.com; Website : www.rushil.com; Corporate Identification Number: L25209GL1993PLC019532

This is only an advertisement for information purpose and not an offer document announcement, not for publication, distribution or release directly or indirectly outside India. All capitalised terms used and not defined herein shall have the meaning assigned to them in the letter of offer dated 07.09.2020 filed with the stock exchanges, namely BSE limited and National Stock Exchange of India Limited and Securities and Exchange Board of India, ("SEBI") (the "Letter of offer")

PROMOTERS OF OUR COMPANY
KRUPESH GHANSHYAMBHAI THAKKAR, KRUPA KRUPESH THAKKAR, M/S. RUSHIL INTERNATIONAL AND KRUPESH GHANSHYAMBHAI THAKKAR HUF

NOTICE IN RELATION TO FORFEITURE OF PARTLY-PAID UP EQUITY SHARES OF THE COMPANY, ON WHICH HOLDERS OF THE RIGHTS EQUITY SHARES HAVE FAILED TO PAY (i) THE FIRST, SECOND AND FINAL CALL MONEY PURSUANT TO LAST REMINDER CUM FORFEITURE NOTICE DATED MARCH 07, 2022 READ WITH PAYMENT PERIOD EXTENSION LETTER DATED MARCH 26, 2022 (ii) THE SECOND AND FINAL CALL MONEY PURSUANT TO LAST REMINDER CUM FORFEITURE NOTICE DATED MARCH 07, 2022 READ WITH PAYMENT PERIOD EXTENSION LETTER DATED MARCH 26, 2022

ISSUE OF UPTO 49,77,111 EQUITY SHARES OF FACE VALUE ₹ 10 EACH ("RIGHTS EQUITY SHARES") OF OUR COMPANY FOR CASH AT A PRICE OF ₹ 50 PER EQUITY SHARE (INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ 40 PER EQUITY SHARE) (THE "ISSUE PRICE"), AGGREGATING UPTO ₹ 2,488 LAKHS ON A RIGHTS BASIS TO THE EXISTING EQUITY SHAREHOLDERS OF OUR COMPANY IN THE RATIO OF 1 RIGHTS EQUITY SHARE FOR EVERY 3 FULLY PAID UP EQUITY SHARES HELD BY THE EXISTING EQUITY SHAREHOLDERS

PAYMENT METHOD*			
Amount Payable per Rights Equity Share i.e. Issue Price	Face value (₹)	Premium (₹)	Total
On Application	2.50	10	12.50
On First Call	2.50	10	12.50
On Second Call	2.50	10	12.50
On Third and Final Call	2.50	10	12.50
Total	10	40	50

*For details on the payment method, please refer to the chapter titled "Terms of the Issue" on page 236 of the Letter of Offer.

Board of Directors of the Company had demanded First Call Money of Rs. 12.5 per share (Consisting Rs. 10 towards premium and Rs. 2.5 towards face value) vide First Call Money Notice dated November 12, 2020 and vide Final Demand of First Call cum Forfeiture Notice dated December 29, 2020. A public advertisement to this effect was made in leading newspaper, copies of which were submitted to the stock exchanges for public information on time.

Board of Directors of the Company had demanded Second and Final Call Money of Rs. 25 per share (Consisting Rs. 20 towards premium and Rs. 5 towards face value) vide Second and Final Call Money Notice dated February 05, 2021. A public advertisement to this effect was made in leading newspaper, copies of which were submitted to the stock exchanges for public information on time.

Further, the Board of Directors of the Company had demanded First, Second & Final Call Money of Rs. 12.50 and Rs. 25 respectively vide First, Second and Final Call Money Notice dated July 6, 2021 and Second and Final Call Money Notice dated July 6, 2021. A public advertisement to this effect was made in leading newspaper, copies of which were submitted to the stock exchanges for public information on time.

Finally Board of Directors had given final opportunity to shareholders to pay

- First, Second and Final Call Money on or before April 11, 2022 vide Last Reminder cum Forfeiture Notice dated March 07, 2022 read with payment period extension letter dated March 26, 2022;
- Second and Final Call Money on or before April 11, 2022 vide Last Reminder cum Forfeiture Notice dated March 07, 2022 read with payment period extension letter dated March 26, 2022.

The Board of Directors in their meeting held on June 13, 2022 noted that the 1233 holder of Partly Paid-up Rights Equity Shares have not paid the first call, second and final call money and 949 holder of Partly Paid-up Rights Equity Shares have not paid the second and final call money upto April 11, 2022 and accordingly, the Board of Directors approved the forfeiture of such total 2182 Partly Paid-up Rights Equity Shares, in accordance with the Letter of Offer dated 07.09.2020 and Article of Association of the Company. Kindly Note that the list of shareholders whose shares have been forfeited, due to non-receipt of Call Monies by the Company, is available on the website of the Company at www.rushil.com.

Registrar to the Issue BIGSHARE SERVICES PVT LTD. Office No. S6 - 2, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri East, Mumbai, Maharashtra-400093 Phone: +91 22 6263 8200 Fax: +91 22 6263 8299 Website: www.bigshareonline.com Email: investor@bigshareonline.com	Company Secretary and Compliance Officer MR. HASMUKH K. MODI Rushil House, Nr. Neelkanth Green Bungalow, Off. Sindhu Bhavan Road, Shilaj, Ahmedabad-380058 Phone: +91 79-61400400 Website: www.rushil.com Email: ipo@rushil.com
---	--

Investor may contact the Registrar to the Issue or our company secretary and compliance officer for call money related queries.

Date : 13.06.2022
Place : Ahmedabad
For Rushil Decor Limited
 Sd/-
Hasmukh Kanubhai Modi
 Company Secretary & Compliance Officer

Stocks and Securities
Aditya Birla Money Ltd.

 PROTECTING INVESTING FINANCING ADVISING

Regd. Office: Indian Rayon Compound, Veraval - 362 266, Gujarat; CIN: L65993G11995PLC064810; Email: abml.investorgrievance@adityabirlacapital.com; Website: www.adityabirmoney.com; Tel.: +91-44-49490000; Fax.: +91-44-2250 1095.

Notice is hereby given that:

- The Twenty Sixth Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Tuesday, July 12, 2022, at 11.00 A.M. through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM).
- The AGM will be held in compliance with the Companies Act, 2013 read with General Circulars No.14/2020 dated April 08, 2020, No.17/2020 dated April 13, 2020, No.20/2020 dated May 05, 2020, No.02/2021 dated January 13, 2021, No.21/2021 dated December 14, 2021 and General Circulars No. 2/2022 dated May 05, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs.
- Accordingly, Notice of the AGM and the Annual Report for the Financial Year 2021-22 are sent to those Members whose email ID's are registered with the Company/Depository Participant(s).
- The Business as set out in the Notice shall be transacted through voting by electronic means.
- The Register of Members will remain closed from July 06, 2022 to July 12, 2022 (both days inclusive).
- A person whose name is recorded in the Register of Members or Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date, July 05, 2022, only shall be entitled to avail the facility of remote e-voting provided by CDSL as well as voting at the AGM.
- The remote e-voting period begins on Saturday, July 09, 2022 at 9.00 A.M. (IST) and ends on Monday, July 11, 2022 at 5.00 P.M. (IST), after which remote e-voting shall not be allowed.
- Any person who becomes member of the Company after dispatch of Notice of the Meeting and holding shares as on the cut-off date i.e. July 05, 2022 may obtain the User ID and Password by sending a request at helpdesk.evoting@cdsindia.com. If the member is already registered with CDSL for e-voting, then he can use his existing User ID and Password.
- The Notice of the Meeting along with the instructions for remote e-voting are available on the website of the Company at www.adityabirmoney.com, of the Stock Exchanges, BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and of CDSL at www.evotingindia.com.
- Members may refer to the Frequently Asked Question ("FAQs") and e-Voting Manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdsindia.com.
- The facility for e-voting will also be made available at the AGM and the members attending the AGM who have not already cast their votes by remote e-voting shall be entitled to vote through e-voting at the AGM.
- Members may participate in the AGM even after exercising their right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again at the AGM.
- Members are requested to register their e-mail addresses with their Depository Participants in case the shares are held by them in demat form and with the Company in case the shares are held by them in physical form.
- Members who have not registered their email addresses are requested to mail the details as specified in the Notice to abml.investorgrievance@adityabirlacapital.com for obtaining login credentials for e-voting.
- Any queries may please be mailed to abml.investorgrievance@adityabirlacapital.com.

By Order of the Board of Directors
 For Aditya Birla Money Limited
 Divya Poojari,
 Company Secretary

Place : Mumbai
Date : June 13, 2022